

“पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट अ” यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन गृह विभाग

शासन निर्णय क्रमांक : रापोसे-१५२४/प्र.क्र.१८८/पोल-१अ.

मंत्रालय, दुसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : ६ मे, २०२५.

- संदर्भ :**
- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.असंक-१००१/प्र.क्र.२९/२००१/वित्तीय सुधारणा, दि.१०.०९.२००१.
  - २) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. पदनि-२०१२/प्र.क्र./१६/वित्तीय सुधारणा-१, दि. २०.०२.२०१६.
  - ३) कार्यालयीन आदेश, सामान्य प्रशासन विभाग, क्र. टीआरएन-११२४/प्र.क्र.७५/प्रशि-२, दि.२१.०२.२०२५ व १२.०३.२०२५.
  - ४) अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, यांच्या कार्यालयाचे क्र. अपोमसं/प्रशि-२/परि.पोउपअधी/सत्र क्र. ३०/८४३/२०२५, दि.२२.०४.२०२५.

### शासन निर्णय.

“राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२” च्या अंतिम निकालाच्या आधारे, कार्यालयीन आदेश, सामान्य प्रशासन विभाग, क्र. टीआरएन-११२४/प्र.क्र.७५/प्रशि-२, दिनांक २१/०२/२०२५, द्वारे, “पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट अ” या संवर्गातील सरळसेवा प्रवेश कोट्यातील पदावर, एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (C.P.T.P.) अंतर्गत “C.P.T.P. १०” या तुकडीत दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी ३९ उमेदवारांना परिवीक्षाधीन म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

२. उक्त ३९ अधिकारी हे महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक किंवा, यथास्थिती, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे, येथे दि. ०२.०४.२०२५ रोजी (म.पू.) रुजू झाले आहेत.

३. त्यास अनुलक्षून, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई, यांच्या आस्थापनेवर दिनांक ०२.०४.२०२५ ते ०१.०४.२०२७ या कालावधीकरिता “पोलीस उप अधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट अ” (एस २० : ५६१००-१७७५००) यांची ३९ अधिसंख्य पदे, याद्वारे, निर्माण करण्यात येत आहेत.

४. उक्त अधिका-यांच्या दिनांक ०२.०४.२०२५ ते ०१.०४.२०२७ या कालावधीतील वेतनावरील खर्च हा गृह विभाग-मागणी क्र. बी१, २०५५, पोलीस, (००) १०९, जिल्हा पोलीस (००)(००)(०१), जिल्हा पोलीस बल (अनिवार्य)(दत्तमत) (२०५५ ०१६८), ०१-वेतन, या लेखाशीर्षाखाली उपलब्ध अनुदानातून भागविण्यात यावा.

५. त्या अनुसार, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांनी उचित कार्यवाही करावी.

६. हा शासन निर्णय, शा.नि., वित्त विभाग, क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.७/१६/वित्तीय सुधारणा-१, दि. २०.०२.२०१६, द्वारे प्रशासकीय विभाग या नात्याने गृह विभागास प्राप्त अधिकारांचा वापर करून, सक्षम अधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०५०६१२०५५४१८२९ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संदीप गोरखनाथ ढाकणे)  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

प्रत :-

- १) महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे.
- २) अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई
- ३) संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक.
- ४) उप सचिव (सीपीटीपी), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) संबंधित परिवीक्षाधीन पोलीस अधिकारी (पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांच्यामार्फत).
- ६) निवड नस्ती, पोल-१अ.

प्रत :-

१. प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई.
२. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी.